

Aspira Pathlab & Diagnostics Limited

Regd. Office: Flat No. 2, R D Shah Building, Shraddhanand Road, Opp. Railway Station, Ghatkopar (W), Mumbai 400 086

CIN: L85100MH1973PLC289209

Date: September 06, 2024

To, Corporate Relations Department **BSE Limited,** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001.

<u>Security Code: 540788</u> <u>Security ID: ASPIRA</u>

<u>Subject: Compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to the regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed a copy of notice of 51st Annual General Meeting of the Company published in English Newspaper and Marathi Newspaper respectively dated September, 06 2024.

Further as per regulation 46(2)(q) of the Listing Regulation, the aforesaid intimation is also available on the website of the Company at www.aspiradiagnostics.com.

Request you to kindly take the above information on your record.

Thanking you,

Yours Faithfully, For Aspira Pathlab & Diagnostics Limited

Nikunj Mange Executive Director

Encl: As above

Aspira Pathlab & Diagnostics Limited

CIN: L85100MH1973PLC289209 | Regd. Office: Flat No. 2, R D Shah Building, Shraddhanand Road, Opp. Railway Station, Ghatkopar (W), Mumbai 400086 | Contact No: 0227197 5756, 022 2513 9090 ebsite: www.aspiradiagnostics.com | Email: info@aspiradiagnostics.com

NOTICE OF 51st ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

1. NOTICE is hereby given that the 51stAnnual General Meeting (AGM) of the Members of Aspira Pathlab & Diagnostics Limited ("the Company") will be held on Friday, September 27, 2024 at 12:00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OÁVM), to transact the businesses as set out in the Notice of AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 08, 2021, May 05, 2022, December 28, 2022 and September 23, 2023 ("MCA Circular") and Securities and Exchange Board of India ("SEBI") circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and October 07, 2023 ("SEBI Circulars") and applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Company has sent the Notice of AGM along with the Annual Report for financial year 2023-24 on Thursday, September 05, 2024, through electronic mode only to those members whose e-mail address are registered with the Company/ Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company/Depositories as on Friday August 30, 2024. The requirement for sending physical copies of the Notice of AGM has been dispensed with vide MCA and SEBI Circulars for General Meetings. Any member who wishes to obtain hard copy of Annual Report may write to the Company for the same at info@aspiradiagnostics.com.

2. The Annual Report for financial year 2023-24 of the Company, inter-alia, containing the Notice and the Explanatory Statement of AGM is available on the website of the Company, Stock Exchanges and National Securities Depository Limited ("NSDL") at www.aspiradiagnostics.com, www.bseindia.com, & www.evoting.nsdl.com respectively.

3. Members holding shares, as on Friday August 30, 2024, being the cut-off date, may cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of AGM through electronic voting system ("remote e-voting") provided by NSDL. All members of the Company are informed that:

The Ordinary and Special Businesses as set forth in the Notice of AGM will be transacted only through voting by electronic means. ii. The remote e-voting shall commence on Tuesday, September 24, 2024 at 9:00 a.m. (IST).

ii. The remote e-voting shall end on Thursday, September 26, 2024 at 5:00 p.m. (IST) and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

iv. A person who has acquired shares and became a member of the Company after the sending of notice of AGM by e-mail and holding shares as on cut-off date, may cast vote by following the instructions for e-voting as provided in the Notice convening AGM, which is available on the website of the Company and NSDL. However, if the person is already registered with National Securities Depository Limited ("NSDL")/ Central Depository Services (India) Limited ("CDSL") for remote e-voting, then the existing user ID and password can be used to cast vote.

The members may note that: a) The members who have cast their vote by remote e-voting prior to AGM may participate in AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through e-voting during AGM, b) The members participating in AGM and who had not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their vote through e-voting during AGM; c) a person whose name is recorded in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on cut-off dat shall only be entitled to avail the facility of remote e-voting, participating in AGM through VC/OAVM facility and e-voting during AGM. vi. For details relating to remote e-voting, please refer to the Notice of AGM. In case of any queries or grievances connected with facility

for e-voting and attending AGM, please contact at evoting@nsdl.co.in (1800 222 990 or 1800 1020 990 or 1800 224 430) or write to NSDL at NSDL, Trade World, 'A' wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013. vii.M/s. Nilesh A. Pradhan & Co. LLP, Practicing Company Secretary has been appointed as the Scrutinizer for conducting the remote

e-voting and e-voting during AGM in fair and transparent manner. viii.Members holding shares in physical mode are hereby notified that pursuant to General Circular No.: SEBI/HO/MIRSD/MIRSD PoD-1/P/CIR/2023/37, dated March 16, 2023, all holders of physical shares can update/register their contact details including the details of e-mail IDs by submitting the requisite Form ISR-1 along with the supporting documents with RTA and Members holding aterialized form are requested to register/update their e-mail addresses with their relevant Depository Participant.

For Aspira Pathlab & Diagnostics Limited Krupali Shah

DATED: 27.08.2024

Date: September 05, 2024 Place: Mumbai

Company Secretary & Compliance Officer

0. W. No. MDRT-2/623/2024 Dated: 02.09.2024 REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION / NOTICE BOARD OF DRT

SALE PROCLAMATION OFFICE OF THE RECOVERY OFFICER, **DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI**

Г. R. P. No. 03/2023 (RP 20/23)

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993.

.....Certificate Holders Canara Bank Versus

M/s. Jewel Tech & Ors.

.. Certificate Debtors

CD-1: M/s. Jewel Tech (I) Ltd., Plot No. 57, SEEPZ, Andheri (East), Mumbai-400 096

CD-2: Mr. Shekhar Mehta, JCM House, Mini Divyalok Annexe, 320, L. D. Ruparel Marg, Mumbai-400 006. CD-3: Mr. Shailesh J. Mehta, 3K, Alankar, 3, Harkness Road, Mumbai- 400 006.

CD-4: Mr. Shauhrat S. Mehta, JCM House, Mini Divvalok Annexe, 320, L. D. Ruparel Marg, Mumbai-400 006,

CD-5: Mr. Anmol S. Mehta, JCM House, Mini Divyalok Annexe, 320, L. D. Ruparel Marg, Mumbai-400 006

CD-6: M/s. Swati Diamonds, 1015, Prasad Chambers, Swadesh Mills Compound, Opera House, Mumbai-400 004. CD-7: Rashmi Shekhar Mehta, Mini Divyalok Annexe, 320, L. D. Ruparel Marg, Mumbai-400 006.

CD-8: State Bank of India, 1st Floor, Majestic Shopping Centre, 144, J. S. S. Road, Girgaum, Mumbai-400 004.

CD-9: Bank of India, SEEPZ Branch, Mahakali Road, Andheri (E), Mumbai-400 095.

CD-10: ICICI Bank Ltd., ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051.

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 86 of 2007 (DRT-II) for recovery of ₹ 57,28,89,003/- (Rs. Fifty Seven Crore Twenty Eight Lakh Eighty Nine Thousand and Three

Only) from the Certificate Debtors that includes a sum of (1) ₹ 22,35,54,399/- with interest @16% per annum with quarterly rest from the date of filing of O. A. till full realization, and (2) ₹ 34.93.34.605/- with interest @16% per annum from the date of filing of O. A. till full realization and costs and a sum of ₹ 206,17,21,580.17 (Upto the date of sale i. e. 11.10.2024) is recoverable together with further interes and charges as per the Recovery Certificate / Decree. And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said Certificate.

And whereas a sum of ₹57,28,89,003/- along with pendent-life and further interests @ 17.25% p. a. from the date of filing of application till payment and / or full realization and costs from C. Ds is to be recovered. Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 11.10.2024 between 02:00 P. M

to 03:00 P. M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by open public e-auction and biddin shall take place through "On line Electronic Bidding" through the website (www.bankeauctions.com) of M/s. C 1 India Pvt. Ltd., havin address at Plot No. 68, Sector 44, Gurugram-122003, Haryana, India. Contact Person: Mr. Bhavik Pandya (Mobile +91 8866682937 Email address - maharashtra@c1india.com & gujarat@c1india.com (Support Help Desk No. +91 8866682937/ 01244302000)
The intending bidders should register themselves on the website of the aforesaid e-auction agency well in advance and get user ID and password for uploading of requisite documents and / or for participating in the open public e-auction. For further details contact: Ms. Seema Somkuwar, Chief Manager, Mobile: 9881365087.

The sale will be of the property of the C. Ds above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching t the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot / property.

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest and costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersign shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold.

he sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions:

The Property shall be e-auctioned LOT-WISE as per the following details:

Lo No	Illigarintian (It The Property	Date of Inspection	Reserve Price (Amt.in Rs.)	EMD (Amt. in Rs.)	(Incremental Amount in Rs. / Bid)
	Paintings, Sculptures, Crockeries, etc. Details as per Annexure 'A'	03.10.2024	7,29,43,000/-	72,94,300/-	5,00,000/-
2	Gold, Silver, Watches etc. Details as per Annexure 'B'	04.10.2024	3,42,35,000/-	34,24,000/-	3,00,000/-
3	Combined Lot of Lot No. I (Paintings, Sculptures, Crockeries, etc.), and Lot of 2 (Gold, Silver, Watches, etc.)	As given In Sr. No. 1 & 2	10,71,78,000/-	107,18,300/-	10,00,000/-
rofo	rance chall be given to combined hid for Let No. 2 /Let No.	1 2 2)			

Preference shall be given to combined bid for Lot No. 3 (Lot No. 1 & 2)

. The amount by which the bid is to be increased shall be as per Lot(s). However, the decision in this regard of the undersigned shall be final and binding on the parties concerned. In the even of any dispute arising as to the amount of Bid, or as to the bidder, the lo shall at onece be again put up to auction

The highest bidder shall be declared to be the purchaser of that respective Lot. It shall be in the discretion of the undersigned to decline. accept the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make in inadvisable to do so or for reasons otherwise The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The Online offers along with EMD Amount as per Lots, is payable by way of RTGS / NEFT in the Account No. 209272434. IFSC Code No. CNRB0002360 of the Certificate Holder Bank i. e.

Canara Bank, ARM-1 Branch, Mumbai. The offers in a sealed envelope (addressed to the Recovery Officer, DRT-II, Mumbai, superscribing T. R. P. No. 3 of 2023 only) containing duly filled-in and blue ink signed prescribed bid form giving complete details of the bidder(s) including e-mail id, Mobil Number, etc., alongwith self attested copies of PAN / TAN Card, address proof, photo identity proof of the bidder(s) RTGS / NEF details towards EMD Amount as per Lots should be deposited with the undersigned not later than by 4.00 p. m. and 08.10.2024.

The bidder(s) shall also declare if they are bidding on their own behalf or on behalf of their principals and sign declaration accordingly. In the latter case, they shall be required to deposit with the bid documents their original authority duly ink signed by their principal togeth with complete KYC of the said principal duly attested by the said principal together with complete KYC of the authorized person. In case of the company, authenticated copy of resolution passed by the board members of the company or any other authenticated docume confirming representation / attorney of the company together with complete KYC of the said principal company and complete KYC the authorised person shall also be submitted along with bid documents. In case of failure, bid shall not be considered

The bidder(s) shall also upload online on the website of the aforesaid e-auction agency, after registering themselves on the website of the aforesaid e-auction agency, copy of the duly filled-in prescribed bid form alongwith photocopies of the documents as stated in Pars 6 here in above. The last date for submission of online Bid is 08.10.2024 by by 4.30 p. m. The Physical inspection of th properties may be taken between 10.00 a. m. and 5.00 p. m. as per lots at the property Site. For further details Contact: Mrs. Seen Somkuwar, Chief Manager (Mobile No. 9881365087) of Canara.

Once the bid is submitted it is mandatory for the bidder(s) to participate in the bidding process of the e-auction by logging in on the e-auction agency portal, failing which the EMD shall be forfeited to the Government, if the undersigned thinks fit

0. The successful highest bidder(s) shall have to deposit 25% of his final Bid amount after Adjustment of EMD by Next Bank Workin day i. e. by 4.00 p. m. in the said Account as per details menitioned in Para 5 above.

1. The Successful Highest Bidder shall also deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of auctior sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribe mode as stated in pars 5 above.

12. In addition to the above, the successful highest bidder shall also deposit poundage fee with The Recovery Officer, DRT-II, @ 2% upto Rs. 1,000/- and @ 1% of the Excess of said amount of Rs. 1,000/- through DD in favour of the Registrar, DRT-II, Mumbai within 15 days from the date of auction sale of the property.

3. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraving the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting successful highest bidder shall forfeit all claims to the property or the amount deposited, the Property shall be resold. After the issue of fresh proclamation of Sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS".

5. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time

the assessed upon erty or any part thereof	other	Claims, if any which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value
3.	4.	5.
Not Available	Identified Property	Not Known
Not Available	Identified Property	Not Known
c.) and Not Available	Identified Property	Not Known
	the property or any part thereof 3. Not Available Not Available	the erty on as assessed upon the property or any part thereof as as assessed upon the property or any part thereof as

Bhavishva Kumar Azad

REXNORD ELECTRONICS & CONTROLS LIMITED

Regd. Office: 92-D, Govt Ind Estate, Charkop, Kandivali (W), Mumbai-400067 Email: finance@rexnordindia.com Website: www.rexnordindia.com

Tel. No. 91-22-6240180 CIN: L31200MH1988PLC047946

NOTICE OF THE 36th ANNUAL GENERAL MEETING & REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the Company for the year ended March 31, 2024 is scheduled to be held on **Saturday, September 28, 2024 at 11:00 a.m.** at Sangam Banquets, Plot No 366-386, RSC 37, Mangalmurti Road, Opposite Mangal Murti Hospital, Gorai-II, Borivali (West) Mumbai - 400 09: to transact the matters as stated in the Notice of AGM.

The Notice of the Annual General Meeting along with the Explanatory Statement and Annual Report of the Company including Directors' Report, Audited Financial Statements, Auditors' Report, etc for the year ended March 31, 2024 has been either e-mailed to those Members whose email addresses are registered with th Company/RTA/Depository Participant or sent to the Members at their Postal addresses as the case may be. The aforesaid documents are also available on the website of the Company www.rexnordindia.in , websites of the Stock Exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com and Notice of AGM on the website of i-Vote a https://ivote.bigshareonline.com

Pursuant to Provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made there under and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote by electronic means on all the resolutions through e-voting services provided by the Bigshare Services Private Limited - i-Vote. The Members holding shares either in physical form or dematerialized form, on cut-off date i.e. September 21, 2024 may cast their vote electronically to transact the business set out in the Notice of AGM.

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder are given below

. Date of Completion of sending Notice of AGM: September 5, 2024 2. The date and time of commencement of remote e-voting: September 25, 2024 at 9.00 a.m. (IST)

The date and time of end of remote e-voting: September 27, 2024 till 5.00 p.m. (IST) 4. Voting by electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on September 27, 2024.

Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as on the cut-off date i.e. September 21, 2024 may obtain the User ID and password from BIG SHARE

SERVICES PRIVATE LIMITED (Registrar & Transfer Agents of the Company). Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM will also be eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote during the AGM.

In case shareholders/ investor have any queries regarding E-voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and i-Vote e-Voting module available at https://ivote.bigshareonline.com under download section or you can email us to ivote@bigshareonline.com or call us at: 1800 22 54 22.

Mr. Mahesh Soni failing him Ms. Sonia Chettiar, Partner, M/s. GMJ & Associates, Practising Company Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

The facility for voting through polling paper will be also made available at the venue of Annual General Meeting The Company was not required to close Register of Members and Share Transfer Books for the purpose of AGM. Members who have not registered their email addresses are requested to register the same for receiving a communication from time to time including Annual Report, Notices, Circulars, etc. from the Compar electronically.

Members holding shares in physical form are requested to notify immediately any change in their address with PIN CODE to the Registrar and Transfer Agent of the Company at the address given below AND in case their shares are held in demat, this information should be passed on directly to their respective Depositor Participants and not to the Company.

M/S. BIG SHARE SERVICES PRIVATE LIMITED

Unit: [Rexnord Electronics and Controls Limited] Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre,

Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093.

Tel: 022 - 62638200/222; Email: investor@bigshareonline.com

Members holding shares in demat form, please contact your depository participant and give suitable instructions to update your bank details, postal addresses, email id, telephone/Mobile number, Permaner Account Number (PAN) etc.

For Rexnord Electronics & Controls Limite Sd/ Kishorechand Talwar Chairman & Managing Directo

Place: Mumbai Date: September 6, 2024

REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRI SALE PROCLAMATION, OFFICE OF THE RECOVERY OFFICER

DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Colaba, Mumbai.

R. P. No. 495/2017 DATED: 02.09.2024 PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993.

.....Certificate Holders Bank of India, Mahim (West) Bi

M/s. J. M. V. Enterprises & Ors.Certificate Debto
CD1: M/s. J.M.V Enterprises, 62/63-A, Nakshatra Cine Shoppee, Ranade Road, Dadar (West), Mumbai 400 028. .Certificate Debtor CD-2 Mr. Jagmohan Singh Beerendra Naula, 9-Krishnashraya, 503, Shree Samarth CHSL, MHADA, Saina Complex, Gaikwad Nagar, Malad (W), Mumbai - 400 097.

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 113/2016 for recovery of Rs. 2,92,59,658.00 with interest and costs from the Certificate Debtors and a sum of Rs. 7,93,53,000.37 (upto 10.10.2024) is recoverable together with futher interest and charges as per the Recovery Certificate / Decree.

And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate. And whereas a sum of Rs. 2,92,59,658.00 along with pendent-lite and further interest @ 12% p.a from the date of filing of original applicat i.e. 03.07.15 till payment and/or realization from C.Ds.

otice is hereby given that in absence of any order of postponement, the property shall be sold on 10.10.2024 between 02:00 PM to 03:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by open public e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website (www.bankeauctions.com) of M/s. C-1 India Private Limited, having address at Plot No. 68, Sector 44, Gurugram - 122003, Haryana, India, Contact Person: Mr. Bhavik Pandya (Mobile + 91 8866682937). Email address aharashtra@c1india.com & gujarat@c1india.com. (Support help Desk No. +91 8866682937 / 01244302000) The intending bidders shoul egister themselves on the website of the aforesaid e-auction agency well in advance and get user ID and Password for uploading of requisite

documents and/or for participating in the open public e-auction.

For further details contact: Mr. Abhay Kumar Singh, Chief Manager Mobile - 07759809720., Tel: 022 22673549 he sale will be of the property of the C.Ds above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the sa property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot / property.

he property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down he arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting; the sale or proof i given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned

he particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation lo officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire

any interest in the property sold. he sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to

the further following conditions:-

rty shall be e-auctioned LOT-WISE as per the following details

II THE PIC	The property shall be a decioned Eo1 who E as per the following details.						
Sr. No.	Description of the Property	Date of Insp.	Reserve Price	EMD Amount	Increment at Bid		
1 1	Premises No 4, Shakti Business Park, Plot No. 5C, Sector 2-B Dronagiri, Navi Mumbai.	03.10.2024	Rs. 13,42,000/-	Rs. 1,35,000/-	Rs. 25,000/-		
2	Premises No. 9, Shakti Business Park, Plot No. 5C, Sector 2-B Dronagiri, Navi Mumbai.	03.10.2024	Rs. 13,11,000/-	Rs. 1,32,000/-	Rs. 25,000/-		
	Premises No. 24, Shakti Business Park, Plot No. 5C, Sector 2-B Dronagiri, Navi Mumbai.	03.10.2024	Rs. 13,11,000/-	Rs. 1,32,000/-	Rs. 25,000/-		

The amount by which the bid is to be increased shall be as per lots. However, the decision in this regard of the undersigned shall be final and binding on the parties concerned. In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction The highest bidder shall be declared to be the purchaser of that respective lot. It shall be in the discretion

of the undersigned to decline/accept the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so or for reasons otherwise. The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with FMD Amount as per lots, is payable by way of RTGS/NEFT in the Account No.015490200000033. IFSC Code No

BKID0000154 of the Bank of India, Mumbai. The offers in a sealed envelope (addressed to the Recovery Officer, DRT-II, Mumbai superscribing R. F No. 495 of 2017 only) containing duly filled in and blue ink signed prescribed bid form giving complete details of the bidder(s) including e-mail ID, Mobile Number etc., along with self attested copies of PAN/TAN

as per lots should be deposited with the undersigned not later than by 4.00 P.M on 07.10.2024. The bidder (s) shall also declare if they are bidding on their own behalf or on behalf of their principals ar sign declaration accordingly. In the latter case, they shall be required to deposit with the bid documents their original authority duly ink signed by their principal together with complete KYC of the said principal duly attested by the said principal together with complete KYC of the authorized person. In case of the company, authenticated copy of resolution passed by the board members of the company or any othe authenticated documents confirming representation / attorney of the company together with complete KYC of the said principal company and complete KYC of the authorized person shall also be submitted

Card, Address Proof, Photo Identify Proof of the hidder(s) and RTGS / NEET details towards EMD Amou

alongwith the bid documents. In case of failure, bid shall not be considered. The bidder (s) shall also upload online on the website of the aforesaid e- auction agency, after registering themselves on the website of the aforesaid e- auction agency, copy of the duly filled in prescribed bid form alongwith photocopies of the documents as stated in para 5 here in above. The last date for submission of online bid is **07.10.2024 by 4.00 p.m.** The physical inspection of the properties may be taken between 10.00 a.m and 5.00 p.m on 03.10.2024 at the property site. For further details contact: Mr. Abhay Kuma Singh, Chief Manager, Mobile 07759809720., Tel: 022 22673549.

Once the bid is submitted it is mandatory for the bidder (s) to participate in the bidding process of the e-auction by logging in on the e-auction agency portal, failing which the EMD shall be forfeited to the Government, if the undersigned thinks fit. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by nex

bank working day i.e. by 4.00 P.M in the said account as per details mentioned in para 5 above 10. The successful highest bidder shall also deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of auction sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 4 above

1. In addition to the above, the successful highest bidder shall also deposit poundage fee with Recovery

Officer-II, DRT-II @ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/-through DD in favour of Registrar, DRT-II, Mumbai, within 15 days from the date of auction sale of the property. 12. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting successful highest bidder shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good o any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold.

13. The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS" 14. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone

the auction at any time without assigning any reason

SCHEDULE

No. of lots	Description of the Property to be sold with the names of the co-owners where the Property belongs to defaulter and any other person as co-owners	Revenue Assessed upon the property or any part thereof	Details of any other encumbrance to which property is liable	Claims if any, which have been put forward to the property, and any other known particulars bearing on its nature and value.
1.	2.	3.	4.	5.
	Premises No 4, Shakti Business Park, Plot No. 5C, Sector 2-B Dronagiri, Navi Mumbai.	Not available	Mortgaged Property	Not available
	Premises No. 9, Shakti Business Park, Plot No. 5C, Sector 2-B Dronagiri, Navi Mumbai.	Not available	Mortgaged Property	Not available
Lot No. 3	Premises No. 24, Shakti Business Park, Plot No. 5C, Sector 2-B Dronagiri, Navi Mumbai.	Not available	Mortgaged Property	Not available
Given ur	nder my hand and seal on this 02nd day of September	er, 2024.		



Bhavishya Kumar Azad Recovery Officer DRT-II, Mumba

Sd/

Pnb punjab national bank

ZONAL SASTRA CENTRE, MUMBAI 1st FLOOR, PNB PRAGATI TOWER, C-9, G BLOCK, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA (EAST), MUMBAI-400051 E-Mail: zs8356@pnb.co.in

APPENDIX IV

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Punjab National Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 23.04.2021 calling upon the Borrower/Guarantor/Mortgagor Mr. Umashankar Modi, Mrs. Geeta Modi & Mr. Kaushal Modi to repay the amount mentioned in the notice being Rs. 5,38,52,636.00/- (Rupees Five Crore Thirty Eight Lakhs Fifty Two Thousand Six Hundred And Thirty Six Only) as on dated 31.03.2021 with Further interest and expenses thereon within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice.

The Borrower/Guarantor/Mortgagor having failed to repay the amount, notice is nereby given to the Borrower/Guarantor/Mortgagor and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read in exercise of powers comened on minimum and section 1.2.1, with Rule 8 of the said Rules on this **04th Day of September, of the year 2024.**

The Borrower/Guarantor/Mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Punjab National Bank for an Rs. 5,38,52,636.00/-(Rupees Five Crore Thirty Eight Lakhs Fifty Two Thousand Six Hundred And Thirty Six Only) as on dated 31.03.2021 with further interest & expenses thereor until full payment.

Description of immovable property

All that part and parcel of the property situated at A/2606, 26th Floor, India Bulls Blu, Ganpat Rao Kadam Marg, Near Worli Circle, Lower Parel, Mumbai-13

DATE: 04/09/2024 PLACE: Lower Parel

Authorised Officer Punjab National Bank

Sd/-

MANOJ CERAMIC LIMITED WALL & FLOOR CIN-1151909MH2006PLC166147

1, Krishna Kunj, 140, Vallabh Baugh Lane, Ghatkopar (E).

Mumbai 400 077, Maharashtra, India (T): +91 22 2102 7500. (E): info@mcplworld.com (W): www.mcplworld.com

NOTICE OF THE 18TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Manoj Ceramic Limited is scheduled to be held on 30th September, 2024 at 03:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ other Audio Visual Means ('OVAM') only to transact the business, as set out in the Notice convening the said AGM. The AGM is being held through VC/OVAM in compliance with Circular No 14/2020 and 17/20 dated 08th April,2020 and 13th April, 2020 respectively, read with circular Nos. 20/2020 and 09/2023 dated 05th May, 2020 and 25th September, 2023 respectively, issued by Ministry of Corporate Affairs("MCA") and Circulars SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May,2020 and 15th January, 2021 respectively read with SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023, issued by the Securities and Exchange Board of India("SEBI") (collectively 'Applicable Circulars'). Exchange Board of India('SEBI') (collectively 'Applicable Circulars').

In terms of applicable Circulars, the Notice convening the AGM and e-voting

In terms of applicable Circulars, the Notice convening the AGM and e-voting instructions along with the Annual Report have been sent only in electronic form to those members whose email addresses are registered with their respective Depository Participant/Registrar and Share Transfer Agent of the Company viz. Purva Sharegistry (India) Private Limited ('Purva'). The Annual Report and Notice of AGM along with the e-voting instructions are available on the website of the Company www.mcplworld.com as well as on the website of Purva viz. nttps://evoting.purvashare.com/. The same shall also be made available on the vebsite of the Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com.

The Members are requested to refer to the AGM Notice for instructions respect of attending AGM through VC or voting through electronic means.

This newspaper intimation will also be available on the Company's website ww.mcplworld.com and on the website of stock exchange. The Company is providing its members the facilities to exercise their vote on the

the Company is providing its members the facilities to exercise their vote on the resolutions proposed to be passed by the electronic means ('remote e-voting') before and at the AGM, by which the Members may cast their votes using the remote e-voting system from a place other than the venue of the AGM. The remote e-voting facility shall commence on Friday, 27th September, 2024 from 09.00 am (IST) and end on Sunday, 29th September, 2024 at 05.00 pm (IST). The remote e-voting module shall thereafter be disabled for e-voting and subsequently enabled for remote e-voting at the AGM. Only the members whose names appear in the register of Members/Beneficial Owners as on cut off date viz. Monday, 23rd September, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting before and during the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds the shares as on cut-off date may obtain/generate the 'User Id' and Password 'by sending request at evoting@purvashare.com. For members who have not registered their email Addresses or who have not received the Logic Credentials, the detailed procedure for obtaining the 'User Id' and 'Password' is also provided in the Notice of AGM. If the member has already registered for e-voting he/she can use his/her existing 'User ID' and 'Password'.

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the

AGM but shall not be entitled to cast their vote(s) again. In case of any queries, you can write an email to evoting@purvashare.com or contact at 022-49614132 and 022-49700138. In case of any grievance connected with facilities for voting by electronic means, please contact Deepali Dhuri, Compliance officer, Purva Sharegistry (India) Private Limited, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai 400011 at the designated email id: evoting@purvashare.com or contact at)22- 022-49614132 and 022-35220056. For Manoi Ceramic Limited

For, Manoj Ceramic Limited Sd/

Date: 05/09/2024 Place : Mumbai

Dhruv Rakhasiya Managing Director DIN: 03256246

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that our client wants to investigate the title of 1) MRS. VAISHALI PARADKAR wd/o late Vilas Gajanan Paradkar and 2) MR. CHAITANYA VILAS PARADKAR s/o late Vilas Gajanan Paradkar ("the Owners") who have negotiated with our client for grant of development rights in respect of the property more described in the schedule hereunder written

Property"), subject to the rights of the tenants in the Property.

The Owners have represented to our client that they do not have the ollowing original title deed relating to the said Property in

. Original Conveyance Deed dated 28th December, 1962 executed by nd between Narendra Bapalal Madhiwalla and Harshendra Bapala Madhiwalla therein referred to as the Vendors of One Part and 1 Mehtabbai wife of Haji Garibsha Kayambhai Haji Sayed, 2) Hafizabai wif of Haji Garibsha Kayambhai Haji Sayed and 3) Ahmed Haji Garibsha herein referred to as the Purchasers of the Other Part., registered with the office of the Sub-Registrar of Assurances at Mumbai under Sub-Registrar of Assurances at Mumbai under Serial No. 1526 of 1946 of Book No. 1 or 16th July, 1946 pertaining to the said property is misplaced and / or lost.

ALL PERSONS including an individual, a Hindu Undivided Family, company, banks, financial institution(s), non-banking financia nstitution(s), a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any objection, claim, right, title, share and/or interest of whatsoever nature in espect of the said Property or any part or portion thereof including TDR consumption or FSI or any built up area constructed and/or to be constructed thereon and in respect of the original documents lost or nisplaced or whether by way of inheritance, share, mortgage, sale ransfer, lease, lien, license, charge, trust, covenant, claim, maintenance ight of residence, easement, right of way, pre-emption, gift, exchange assignment possession allotment occupation let lease sub-lease sub-license, tenancy, sub-tenancy, devise, demise, bequest, partition suit, injunction order, acquisition, requisition, attachment, lispendence encumbrance, agreement, contract, memorandum of understanding amily arrangement, settlement, relinquishment, power of attorney demand or any decree or award passed by any court or authority reservation, development rights, joint ventures, arrangements partnerships, loans, advances, by operation of law or otherwise claiming nowsoever are hereby requested to make the same known in writing along with certified true copies of all supporting documents and/c evidence of such claim and/or interest to the undersigned at VIS LEGIS LAW PRACTICE, 1101/1102, 11th Floor, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021 within **14 days** o oublication of this present notice, failing which it would be deemed that no such claim or claims, right, title or interest exists and same shall be treated as deemed to have been waived and/or abandoned, surrendered relinquished, released and our client shall proceed to enter into Development Agreement without reference to such claim, if any and that such claim will not be binding upon our client.

SCHEDULE

ALL THAT piece or parcel of land of rasandari land or ground together with the messuage tenement or dwelling house being a building Knowr as "Dyan Sadan" together with the tenants, standing thereon situate lying and being at Akalkot Lane in the Island of Bombay and in the Registration Sub District of Bombay containing by admeasurement 191 (One Hundred Ninety One) sq.yards or thereabouts equivalent to 159.70 sq.mtrs. or thereabouts and registered by the Collector of Land Revenue under New Survey No.7731 and Cadastral Survey No.186 of Girgaon Division and assessed by the Bombay Municipality under Ward 9(D) Ward No.745 Street No.12 and bounded as follows Formerly:

On or Towards East : By the property of Mankuverbai widow of Purshotam Laxanji and at present by the property of Mahadev Godbole bearing C.S. No.185.

On or Towards North: By the property of Radhusudan Damodar

By the property of Rangrao Kashinath and at On or Towards West present by the property of Dattaram Rangrao Kashinath C.S. No.196.

of Balwantrao Madhusudan and others bearing C.S. No.187 and gully. On or Towards South: By the property of Bai Benabai Bapuji and Thukubai Bapuji and at present by the property of

Dadarkar and gully and at present by the property

Khanderao Gangadhar and another C.S. No.204

Place: Mumbai Date: 6th September, 2024

VIS LEGIS LAW PRACTICE - ADVOCATES 1101 / 1102, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021. Email: mumbai@vllp.co.in

[See Rule 8 (I)] POSSESSION NOTICE

ू पर्ववर्ती-इन-टाइटल हे गहाळ/हरवलेले आहे.

सही/-

पराव्यांच्या

along with all the attachments of Flat

bearing Flat No. 10 admeasuring 375 sq.ft. . गाराम बुवा इंदलकर मार्ग, विले पार्ले पूर्व, मुंबईcarpet area solely owned by Mr. BHARAT xoookle सी टी एस क ६३३ चे गाव विले पालें DEVSHI SHAH located at Ground Floor of पूर्व, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित the building known as "Malad Reena Co-op. पार्ले श्रीनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि चे Housing Society Ltd." a Society duly श्रीनाथ अपार्टमेंट मध्ये. तीसरा मजला वर. फ्लॅट क.) registered, dated 23/02/1977 under No. च्या संदर्भात मध्ये माझे अशिल चे २३/०७/१९७४ BOM/HSG/5075 of 1977 having its office at चा मळ नामाधिकार करार (आईचा करार) अंमलात 6th Cross Lane, Mamlatdar Wadi, Malad आणला गेलेले दलाल कन्स्ट्रक्शन कंपनी आणि श्रीम (West), Mumbai – 400064, and Society has मशीलाबेन माराभार्द शहा यांच्यातील पहिल्य issued Five Shares of Rupees 50/- each with bearing distinguish Nos. 46 to 50 (both कोणत्याही व्यक्तींना कोणताही दावा असल्या inclusive) vide Share Certificate No. 10. च्या मार्गाने वारसा, उत्तराधिकार, विक्री, हस्तांतरण Mr. Bharat Devshi Shah has expressed गहाण, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, लीव्ह ऑण्ड interest to sell the said Flat premises along all its shares, rights, capital to our client. Mr.

लायसन्स, ट्रस्ट, प्रभार, भेट, देखभाल, सुविधाधिकार Bharat Devshi Shah has declared that the कोणताही दावा असल्यास तसे त्याच्या दस्तावेजी said property is free from encumbrances सेल्फ-ॲटेस्टेड प्रतींसह Any person having any right, title, interest, . मेम्नस्वाक्षरीकारांना ह्या सूचनेच्या प्रकाशनाच्या claim or demand of any nature whatsoever तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यव respect of the said Flat premises, is आहे. कसूर केल्यास, तसे सर्व दावे जर कार्ह hereby required to make the same known in असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित मानले writing along with documentary proof thereof, to the undersigned within fourtee days from the date of publication hereof. श्री. सतीश कुमार उपाध्याय failing which the negotiations shall be completed, without any reference to such वकील उच्च न्यायालय, claims and the claims if any, shall be एम. आय. पटेल कपाऊंड, पष्पा पार्क deemed to have been given up or waived. रोड क्र. ३, मालाड (पूर्व), मुंबई - ९७. ठिकाण : मुंबई, दिनांक : ०६-०९-२०२४

Place: Mumbai. Date: 06/09/2024 Sd/-M/s. Lawspective Solutions

B/108, A/61 Yogi Chhaya, Yogi Nagar Borivali (West), Mumbai - 400092.

That Mr. Jaising Bapusaheb Thorat is the registered member of the Society holding 5 shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 2536 to 2540 under Certificate No. 508 and is the owner of Flat No. 55 in the Society Building No. 23C.

Mrs. Victoria Fernandes claiming herself to be he bona-fide purchaser of the above Flat No 55 under an Agreement dated 02/04/1988 nad filed an Appeal No. 19/2023 before the Dy. Registrar (CS), K-West Ward at Bandra). Mumbai directing the Society to admit her is member in respect of the above Flat No. 55 n Building No. 23C.

The Dy Registrar (CS), K-West Ward was pleased to dispose of the above Appeal in avour of Mrs. Victoria Fernandes on 12/07/2024

Since Mrs. Victoria Fernandes is not holding the original Share Certificate No. 508, in compliance of the above Order, the Society is required first to cancel the above Share Certificate No. 508 issued to Mr. Jaising Bapusaheb Thorat and then to issue new Share Certificate to Mrs. Victoria Fernandes in

ALL PERSONS having any objection to the Society cancelling the above Share Certificate No. 508 issued to Mr. Jaising Bapusaheb Thorat and issuing fresh Share Certificate to Mrs. Victoria Fernandes are objection in writing to the Society i.e. Swatantrya Sainik Nagar Co-Op. Hsg. Soc. Ltd. situate at Amboli, Andheri (West), Mumbai – 400 058 within 14 (FOURTEEN) days from the date of publication hereof failing which the Society shall proceed in the Sd/-

Secretary Date: 6th Sept., 2024. Mr Shailendra Pandji Place: Mumbai. Mobile:9820159560

वकीलः श्री.तुस्कानं <u>जाहीर नोटीस</u> वसई येथील मा. श्री. जी.जे. श्रीसुंदर, दिवाणी

पु. ता. १२/०९/२०२४ चौ.अ.क्र.९५/२०२४

. MISS. REKHA JAGANNATHSA BHANDAGE MISS SHALINI JAGANNATHSA BHANDAGE Residing at- Flat no. 101, Jeevan Vikas CHSL,, Heena Bldg., Near Ambedkar nagar, Taki Road, Vallasopara (E), Taluka-Vasai, District-Palghar ... Applicant

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक १०/०५/२०२४ रोजं liss. Nirmala Umasa Bhandage या दि. १०/१०/२०२० रोजी न्यत झाले तसेच MR DHONDUSA UMASA BHANDAGE हे दि ०६/०७/२०२२ रोजी मयत झाले असून त्यांच्य मालमत्तेसंबंधी वारस दाखला प्रोबेट सर्टिफिकेट

मेळणेसाठी या न्यायालयात **चौकशी अर्ज क्रमांक ९५ २०२४** दाखल केला आहे. Schedule of Property Flat no. 101. Jeevan Vikas CHSL, Heena Bldg., Near Ambedkar nagar, Taki Road, Nallasopara (East), Taluka-Vasai, District-Palghar 401 209.

Approximate aggregated value of sum of Rs 10,00,000/- (Rs. Ten Lakhs Only). ज्याअर्थी प्रोबेट सर्टीफिकेट मिळण्याकरिता य यायालयात चौ. अर्ज क्रमांक ९५/२०२४ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशी वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी ह्रय यायालयांत दिनांक १२/०९/२०२४ रोजी सकार्ळ

कोणत्याही दसमाची हरकत न आल्यास योग्य ते पराते वर्गनिका इसमाना हरकरा ने जाल्यास चान्य व कागदपत्रे घेऊन अर्जदार यांना वारस दाखला येईल, याची कृपया नोंद घेण्यात यावी. आज दि.३१/०८/२०२४ रोजी माझ्या सहिनिशी

११ ०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले

रर.०० पाजता क्या हा जाहार नाटास प्रास्य झार **पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी**. सदरहू सक्सेशन प्रमाणपत्र देण्याबाबत ज



हुकुमावरुन, दिवाणी न्यायालयं व स्तर वसई

MOTILAL OSWAL HOME LOANS

तमाम जनतेस हयाद्वारे कळविण्यात येते की

गांव मौजे उसगांव, ता. वसई, जि. पालघर येथिल

स.न. १९ हि.नं. १ क्षेत्र (हे.आर) ०-२८-१, आकार

पर्डी नं. ५ हि. नं. क्षेत्र (हे.आर) ०-०७-०, पो.ख

०-०१-३,आकार - ०.०६ रू.पै हयापैकी २ गुंठे

ही जिमन मिळकत आमचे अशिल श्री. लाडक्या

चांग्या भुयाळ रा. उसगांव, ता. वसई, जि.

ालघर . हयांच्या वडिलोपार्जित कब्जेवहिवाटीच्या

आहे. सदरहू जिमन मिळकतीबाबत माझे

अशिलांनी श्री. नेपोलियन डॉमनिक घोन्सालविस

हयांस कळमुखत्यारपत्र, साठेकरार, दिलेले होते

व आहे. परंतु तुम्ही ठरलेल्या मुदतीत व्यवहार

पुर्ण न केल्याने सदरचे कुळमुखत्यारपत्र

साठेकरार, हे हया जाहीर नोटिसीद्वारे रद्द

करण्यात येत आहे. तरी सदर मिळकतीबाबत

श्री. नेपोलियन डॉमनिक घोन्सालविस याच्याबाबत

कोणताही व्यवहार करू नये. केल्यास सदर

व्यवहार हा आमचे अशिल यांचेवर बांधील

राहणार नाही तसे आढळल्यास आमचे अशिल

संबधितांवर कायदेशिर कारवाई करतील. याची

पत्ता : ए ००२, तळ मजला, जागृती अपार्टमेंट,

टाकी रोड, राधा कृष्ण हॉटेल शेजारी, नालासोपारा

(प्), ता. वसई, जि. पालघर ४०१ २०९

कंपनी सेक्रेटरी

ॲड. उदय आर. पाटील

२.५६ रू. पै. या पैकी ०-१४-० गुंठे आणि

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मंबई - ४०० ०२५, सीएस: ८२९१८८९८९८: संकेतस्थळ: www.motilaloswalhf.com, ईमेल: hfquery@motilaloswal.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी मोतीलाल ओसवाल होम फावमनस्त निर्माण होने का कार्यास्त कार्यास्त्र कार्य कार्यास्त्र कार नेयम ३ अन्वये पदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खालील नमद तारावेम मागणी सचना जारी करून पदील कर्जदारांना सचनेत नमद रकोची परतफेड सचनेच्या प्रामीच्या तारावेपास ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते. कमेची परतफेड करण्यात पुढील कर्जदारांनी कसूर केली आहे, याद्वारे पुढील कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (४

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकर्तीचा कब्जा येथे खालील नम

	ના લાસ્ક્રાના વલલા जाह.			
अ. क्र.	कर्ज करार क्र./ कर्जदार/ सह–कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि थकबाकी	कब्जा घेतल्याची तारीख	गहाण मिळकतीचे वर्णन
8	स्तृ चार्जपार् हुनापुर वाच गांच स्तृ वाच्याचारा००११५ – १६००१६३४१ सुनिल शंकर जावळे आणि विजय शंकर जावळे	०७-१२-२०२० करिता ह. १२१४२७६	03-08-5058	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, विंग आर-२, स्कायलाईट अपार्टमेंट, स. क्र. ६४, हिस्सा क्र. १३ आणि ९ए, मीजे- डोणे, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२
?	एलएक्सपीईएन००२१६-१७००३३३३८ संदेश क्रिष्णा शिंदे आणि श्रृती संदेश शिंदे	०८-०२-२०२२ करिता रु. १४६०१०६	38-06-3038	फ्लॅट क्र. ०२, तळ मजला, ए विंग, श्री एकवीरा दर्शन अपार्टमेंट, स. क्र. २८, एच. क्र. १६, कल्याण, ४२१००१, ठाणे, महाराष्ट्र
¥	एलएक्सएनएआय०१२१६- १७००३११४५ झिनत इरफान शेख आणि इरफान अली शेख	०४-०५-२०१९ करिता रु. १६४२०४८	07-09-7078	प्लॅट क्र. ००६, तळ मजला, ए विंग, चंडिका निवास अपार्टमेंट, पाझर तलाव रोड, गाव चंद्रपाडा, नायगाव (पू), स. क्र. १२४, ४०१२०८, ठाणे, महाराष्ट्र

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा मोतीलाल ओसवाल हो। फायनान्स लिमिटेड च्या येथे खालील नमद रक्कम आणि त्यावरील व्याजाकरिता भाराअधीन राहील

गरण मत्ताचे विमोचन काण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲवटच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

प्राधिकत अधिकारी भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीर्स टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई– ४०००९३

OICICI Bank जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकृरिता सूचन ही स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव सूचना आयसीआयसीआय बँक लि. ने जारी केली आहे (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. कडून. आयसीआयसीआय बँकेला मुखत्यार म्हणूने अधिकार मिळाले आहेत), डीएचएफएल आणि खालील कर्जदार यांच्यात झालेल्या कर्ज करोरानुसार देण्यात. आलेल्या कर्जे सुविधेशी निगडीत तारण मालमत्ता सिक्यूरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) नुसार

ताब्यात घेतल्यासंबंधाने ही सचना आहे. सर्वसाधारण लोकांना आणि विशेपतः कर्जदार आणि हमीदार यांना इथे सूचना देण्यात येते की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता ही सिक्युअर्ड क्रेडीटर. यांच्याकडे गहाण/चार्ड असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँकेचे अधिकृत अधिकारी यांनी घेतला आहे, तिची विक्री 'जे आहे जिथे आहे,' आणि 'जे आहे काय आहे', आणि 'जे काही आहे ते आहे' बेसिसवर तपशील दिल्याप्रमाणे होणार आहे.

अ. क्र	कर्जदाराचे / हमीदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील		आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई–लिलाव तारीख आणि वेळ
(ए)	(बी) श्री सर्वेश्वर सुरेंद्र माझी (कर्जदाराचे), श्रीमती दीपिका माझी (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक– QZMUM0000502876 1	(सी) पलॅट क्रमांक ०४ (ग्राम पंचायत कोल्हारे घर क्रमांक ८६७), पहिला मजला, इमारत क्रमांक ५, रमाकांत को—ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., टस्कनी प्रकल्पाव्यतिरिक्त आणि रमाकांत नगर, क्रमांक ७६/१, भूखंड क्रमांक १ ते १०, गाव धामोटे, ता—कर्जत जि–रायगड, महाराष्ट्र, नेरळ– ४१०२०१. मोजमापित क्षेत्र– कार्पेट एरिया ४०० चौ. फूट	पर्यत)	(ई) ₹ ९,८०, ०००/- ₹ ९८,०००/-	(एफ) सप्टेंबर ११, २०२४ दुपारी ०२.०० ते संध्याकाळी ०५.०० पर्यंत	सकाळी ११:०० पासून
2.	श्री सुधीर तुकाराम लाड (कर्जदाराचे), श्री माणिक तुकाराम लाड (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक– QZULH00005030862	फ्लॅट क्रमांक १०१, पहिला मजला, एफ विंग थारवानी मेघना मोंटाना, एस. क्रमांक १३५/३ए, गाव चिखलोली, अंबरनाथ, ठाणे– ४२९५०१ मोजमापित क्षेत्र–३५.९५ चौरस मीटर कार्पेट एरिया	₹ ३७,०६, २३५/- (ऑगस्ट २८, २०२४ पर्यंत)	1 () (4)	सप्टेंबर ११, २०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत	संकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव वेबसाइट https://disposalhub.com मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाव एजन्सीच्या ਹ /ਜੀਟੀ**ਘੀ ਗਾਂਜਾ ਗਾਣੇਂਕਰ 2 ∨ 2 5 2** आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०**३ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३. यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) सप्टेंबर २४, २०२४ रोजी **दुपारी ०२.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत **सप्टेंबर २४, २०२४** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२) समोर, मरोल एमआयडीसी, **अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३.** येथे **सप्टेंबर २४, २०२४** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकत /वर्गीकत बँकेकडील डीडी /पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड''** यांच्या नावे **मंबर्ड** येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआय बँक** कर्मचारी फोन नंबर ८८७९७७०३०६/७३०४९१५५९४/८४५४०८९३५३ वर संपर्क करा कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. मे. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड. यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे.

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड ्ठिकाण : मुंबई

ट्रान्स फ्रेंट कटेनसे लि.

नोंद. कार्यालय : मुलुंड इंडस्ट्रियल सर्व्हिसेस को.ऑप. सोसायटी लि., नाहूर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८०. सीआयएन : १३४२०एमएच १९७४ पीएलसी१८००९

सूचना याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, कंपनीची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता मुलुंड इंडस्ट्रियल सर्व्हिसेस को-

ऑप. सोसायटी लि., नाहूर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०, महाराष्ट्र, भारत, सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर/ई-मेल आयडीवर प्रॉक्सी फॉर्म, हजेरी स्लिप, वार्षिक पाठवलेल्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवहार करण्यासाठी ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी संचालकांचे अहवाल, लेखा परीक्षकांचे अहवाल आणि लेखापरीक्षित आर्थिक विवरणे यांचा समावेश असलेला अहवाल. विनियम, २०१५, नोटीस पुढे देण्यात आली आहे की एजीएमच्या उद्देशाने मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर टान्सफर बक्स बंद राहतील. **ई-व्होटिंग :** कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेले. कंपनी ङखखझङ च्य इलेक्ट्रॉनिक मतदान मंचाद्वारे सदस्यांना दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान (ई-व्होटिंग) ऑफर करत आहे. एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि प्रत्यक्ष मतदानासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख २३ सप्टेंबर, २०२४ आहे. कट-ऑफ्फ तारखेला प्रत्यक्ष किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारा सदस्य रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएममध्ये पोलिंग पेपरद्वारे मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. ई-मतदान प्रक्रिया २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (भा.प्र.वे.) पासून सुरू होईल आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भा.प्र.वे.) संपेल. त्यानंतर ई-मतदान सुविधा बंद केली जार्डल ई–मतटानाचे निकाल ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापर्वी घोषित केले जातील एजीएमला उपस्थित राहिलेल्या आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे आधीच मतदान न केलेल्या

सदस्यांना बॅलेट पेपरदारे शारीरिक मतदान देखील उपलब्ध करून दिले जाईल, इलेक्ट्रॉनिक

माध्यमातन मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत

महभागी होऊ शकतात. ई-मतटानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत. सदस्य मदत विभागांतर्गत https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे

प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकतात किंवा वर ईमेल लिहू शकतात.

०२२-४९१८६००० वर insta.vote@linkintime.co.in किंवा एलआयआयपीएल शी

टान्स फ्रेट कंटेनर्स लिमिटेड करीता सही/-

ठिकाण: मुंबई तारीख: ६ सप्टेंबर २०२४

111161

संपर्क साधा.

बादल मित्तल पूर्णवेळ - संचालक डीआयएन ०००७६१४३

PUBLIC NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES

MRS. SANDHYA RAJEEV THATTE RESIDING AT ROW HOUSE NO. 20, VASANT VIHAR, POKHRAN ROAD NO. 2, THANE (W) 400610. NOTICE is hereby given that the following share certificates Which were in joint name of late Mrs. Nisha Keshav Patankar my mother and me, have been reported as lost/stolen/misplaced non traceable as on today and myself is applying to following company for the issue of duplicate share certificates in my name NAME OF THE COMPANY: FORCE MOTORS LTD.

(Name of the first holder – late Mrs. Nisha Keshav Patanka

(Expired on 11.12.2013) Name of the second holder - Mrs. Sandhya Raieey Thatte) NO. OF SHARES: 204; FOLIO NO.: N000912

DIST NO. SHARE CERT. DIST NO. DIST NO. FROM TO TO 1645342 1645391 50 24590 42990 5128978 5129027 50 74083 8603182 74084 8603183 8603184 2 11958465 11958514 50 111159 11958515 111160 11958515

11958516

l have notified the said companies in whose names these shares are listed and also to their RTAS, IEPF Authority about the loss of shares as in the name of late Mrs. Nisha Keshav Patankar and myself. Any person(s) who has/have any claim in respect of share certificates should write to the company secretary at the registered office addresses of the said companies given above, and to me on above given address, within 15 days from the date of publication of this notice. In case where no objection is received within the said 15 days, the said company/RTA/IEPF Authority will precede with the issue a duplicate share certificates in my name. After issuance of duplicate share certificates, the original share certificates shall stand cancelled and any person dealing with the original share certificate(s) shall be doing so at his/her own risk as to costs and consequences and myself i.e. Mrs. Sandhya Raieev Thatte. the company mentioned above or it's RTA or IEPF Authority will not be responsible for it in any way. The public is hereby warned against purchasing or dealing with the above listed share certificates.

Mrs. Sandhya Rajeev Thatte Date: 04/09/2024

muthööt

मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: टीसी क्र. १४/२०७४–७, मुथुट सेंटर, पुन्नेन रोड, थिरुवनंथपुरम–६९५०३४, सीआयएन क्र :यु६५९२२केएल२०१०पीएलसी०२५६२४ कॉर्पोरेट कार्यालयः १२/ए ०१, १३वा मजला, पारिनी क्रेसेन्झो, प्लॉट क्र. सी३८ व सी३९, वांद्रे कुर्ला संकुल, जी ब्लॉक (पूर्व), मुंबई-४०००५१. दूर् क्र. ०२२-६२७२८५७, शाखा कार्यालय: शॉप क्र. ई-८ आणि ई-९, २ रा मजला, चार्म्स स्टार, बैल बाजार, कल्याण (प), महाराष्ट्र ४२१३०१ प्राधिकृत अधिकारी: संपर्क व्यक्ती: जितेश सावंत, मोबाईल क्र. ७३०४५५९१५३, ईमेल आयडी: authorised.officer@ा

स्थावर मिळकतीच्या विक्री करीता ई-लिलाव करीता जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वयं स्थावर मिळकतीच्या विक्री करीता ई-लिलाव विक्री सूचना

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, हमीदार आणि गहाणदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णनित स्थावर मालमत्ता जी मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लि. कडे गहाण/भारीत आहे, जिचा **सिक्युरिटायझेशन अँड** रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये जारी मागणी सूचना अनुसरुन मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लि., तारण धनकोच्या ग्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे कब्जा धेण्यात आला, तो खालील कर्ज खाते मिळकतमधील मुश्रुट हार्ऊसिंग फायनान्स कंपनी लि.तारण धनकींना कर्जदार, हमीदार आणि गहाणदार यांच्याकडून थकीत अधिक व्याजच्या वसुलीसाठी ''जसे आहे जेथे आहे", ''जसे आहे जे आहे", ''जे काही आहे तेथे आहे" आणि ''कोणत्याही मदतीशिवाय'' तत्त्वाने विकण्याचे ठरविले आहे.सदर विक्री वेब पोर्टल https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/ वर ई-लिलाव द्वारे घेण्यात

प५ल.								
अ.	कर्ज खाते क्र./ कर्जदार/सह-	थकीत रक्कम	कब्जाचा प्रकार	निरिक्षणाची तारिख	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम	ई-लिलावाची	बोली
क्र.	कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे नाव	पुढील प्रयोज्य व्याज	आणि तारीख	आणि वेळ		(इअर)	तारिख आणि वेळ	सादरीकरणाची
						, , ,		अंतिम तारिख
8	१०१०२००१३३६	रु. ४,३७,३४६.७६/- रुपये चार	सांकेतिक कब्जा-	१३ सप्टेंबर २०२४	₹.	रु. १,१०,०००/-	२४ सप्टेंबर २०२४	त्याचदिवशी
	१. समीर दशरथ जाधव	लाख सदतीस हजार तीनशे सेहेचाळीस	२-फेब्रुवारी	स. ११.०० ते दु.	११,००,०००/-	रुपये एक लाख दहा	स. ११.०० ते	लिलावाच्या आधी
	२. दशरथ दत्तात्रय जाधव	आणि पैसे शह्यात्तर मात्र ०४ सप्टेंबर	२०२४	٥٥.۶٥	रुपये अकरा लाख	हजार	दु. १२.००	२ तास
	३. विष्णु भिमराव कांबळे	२०२४ रोजीस			मात्र		-	
						1		

मिळकतीचे परिशिष्ट –गाव धासाई, तालूका शहापूर, जि. ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन सर्ल्हे क्र. १६६/१/१, १६६/१/२, १६६/२, १६७/१, १६७/२, १६९/२, १७०, १७२/१, १७०/२/१(भाग), १७२/२/२(भाग), १७२/२/३, १७२/२/४, १७२/२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२/७, १७३/१/१,१७३/१/२,१७८/१५ आणि १७९/५ वर बांघण्यात येणारे कर्म रेसिङन्सी नावे ज्ञात प्रोजेक्ट सेक्टर २ मध्ये स्वर्ग नावे ज्ञात इमारतीमध्ये इमारत क्र. ५१, बी विंग २ रा मजल्यावर मिळकत धारक फ्लॅट परिसर क्र. २०४, मोजमापित अंदाजे ४५२.२४ चौ.फू. चर्टई चे सर्व ते भाग आणि विभाग.

इच्छ्क बोलीदार मिळकतींचे निरीक्षण वर दिलेल्या तारीख आणि वेळेस करू शकतील:

जा**हीर लिलाचाच्या अटी व शर्ती:**– १) विक्री काटेकोरएणे येथे खाली दिलेल्या अटी आणि शर्तींच्या त्याचप्रमाणे इच्छुक बोलीदारांनी सादर करावयाच्या बोली/प्रस्ताव/निविदा दस्तावेजामध्ये नमुद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन होईल. २) मिळकतीची विक्री ''जसे आहे जेथे आहे'', व ''जसे आहे जे आहे'', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''कोणत्याही मदतीशिवाय'' अटीवर असलेल्या कोणत्याही भारांसह होईल. ३) इच्छुक बोलीदारांनी ई लिलाव पोर्टल https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/ मध्ये उपलब्ध बोली/प्रस्ताव/निविदा प्रपत्र मधील त्यांचे प्रस्ताव/बोली आणि मुखुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड च्या नावे डिमांड ड्राफटच्या मार्गे इसारा अनामत रक्कम सह बोली/प्रस्ताव/निविदा कागदपत्र सादर करावी, इच्छुक बोलीदारांना केव्हायसी दस्तावेज म्हणजेच पॅन कार्ड, बोलीदार ओळखपत्र पुरावा आणि पत्ता पुरावा जसे की पासपोर्ट,ईलेक्शन कमिशन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायल्हिंग लायसन इ. च्या प्रती सादर करणे आवश्यक आहे. ४) मुथुर हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकारी यांच्या सर्वोत्तम ज्ञात आणि माहितीनुचार मिळकतीच्या संदर्भात उपलब्ध नोंदी नुसार सांगितल्यानुसा कोणताही भार/ दावा नाही. एमएचएफसीएल यशस्वी बोलीदार/खरेदीदार द्वारे प्रदान सदर मिळकतीच्या नोंदणीच्या संदर्भात सांविधानिक थकीत/ भार/ त्रयस्थ पक्ष दावे/अधिकार/थकीत/पालिका कर, देखभाल/सोसायटी प्रभार, इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर टॅक्स किंवा इतर कोणतेही थकीत समाविष्ट स्टॅम्प ङ्युटी, जीएसटी, नोंदणी प्रभार, हस्तांतर प्रभार आणि इतर खर्च आणि प्रभार करीता जबाबदार नाही. ५) यशस्वी बोलीदार/खरेदीदार यांना विक्रीच्या बाबतीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्वीकारल्यापासून दुसऱ्या दिवसांत अंतिम बोली रक्कमच्या २५% रक्कम (आधी भरलेली ई.अ.र. ची १०% समायोजीत केल्यानंतर) भरावी लागेल. ६) विक्रीची उर्वरित ७५% किंमत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी यशस्वी खरेदीदारांना विक्रीची मंजरी कळविल्याच्या १५ दिवसांत किंवा प्राधिकत अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने लेखी मान्यता दिलेल्या अशा वाढीव मदतीत प्रदान करावी लागेल. यशस्वी बोलीदारांद्रारे प्रदान करण्यास क्सर झाल्यास आधी जमा केलेली रक्कम जम केली जाईल आणि मिळकत पुर्ने लिलावाकरीता ठेवण्यात येईल आणि अयशस्वी कर्जदारांना मिळकत आणि रक्कमच्या संदर्भात कोणताही दावा नसेल. ७) ज्या इच्छुक बोलीदारांनी इअर उमा केली आहे आणि ई-लिलाव पोर्टल मध्ये लॉगिन करण्यास, बोली सादरीकरणास, ई-बोली प्रक्रिये वर प्रशिक्षण करीता कोणतेही मदत लागल्यास सेवा पुरविठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (ऑक्शन टायगर), हेल्प लाईन क्र. ९१७३५२८७९७ आणि ६३५१८ ९६६४३, श्री. मौलीक श्रीमाली, ई-मेल आयडी: maulik.shrimali@auctiontiger.net येथे कार्यालयीन दिवसात कार्यालयीन वेळेत संपर्क करावा आणि मिळकती संबंधीत चौकशी करीता वरील नमूद प्राधिकृत अधिकारी सोबत संपर्क करावा. ८) प्राधिकृत अधिकारी कोणतेही कारण न देता कोणत्याही/सर्च बोली नाकारण्याचे हक राखून ठेवला आहे. संभाव्य बोलीदारांकडून प्राप्त सर्च बोली एमएचएफसीएल च्या विरोधात कोणताही जबाबदारी/दावे रहित त्यांना परत केला जाईल.९) बोलीदारांचे लक्ष तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी अधिनयमच्या कलम १३ च्या उपकलम ८ च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे. १०) सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/गहाणवटदारांनी कृपया सूचना घ्याची की, कोणत्याही कारणांमुळे कशाही प्रकारे जर यामधील नमूद ठरविलेले लिलाव अयशस्वी ठरल्यास तर तारण धनको खाजगी करारामार्फत विक्रीच्या मार्गे तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणी करतील. ११) विक्रीच्या अटी आणि शर्तींकरीता आमची वेबसाईट https://muthoothousing.com आणि वेबपोर्टल मे.ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (ऑक्शन टायगर) https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC चा संदर्भ घ्यावा. १२) सद्र कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना सरफैसी ॲक्टच्या सिक्युरीटी इंट्रोस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये १५ दिवसीय सांविधानिक सूचन

सही/- प्राधिकृत अधिकारी, मुथुट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेडसाठी

11958516

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that, I Smt. Saira Shaukat Merchant and my de

ceased husband Shaukat Jafarali

Merchant are at present the own ers and members in the record of the concerned RAM RAHIM

NAGAR CO-OPERATIVE HOUS-

NG SOCIETY LTD. society in respect of flat no. 103/104, Wing No. A, Building no. 6, First Floor, Ram Rahim Nagar, Survey No. 111 & 112, Gokhiware, Vasai East, Taluka Vasai , Dist-Palghar 401 208, our son Mr. Nadeem Shauka Merchant since past many years is staying apart from us with his wife Mrs. Zubeda Nadeem Merchant and their two sons at Mira Road. Mr. Nadeem Shaukat Mer chant has taken over the illega possession of the original agree nents in respect of both the said flats and he has availed illegal loar and has falsely show his address of the said flats and in respect of he same I have already initiated legal action against them.By this notice I appeal to the public at large and also to all the banks and financial institutions not to send you mployees or agent at my flat address and further not to gran any kind of loan to Mr. Nadeen Shaukat Merchant and his wife Mrs. Zubeda Nadeem Merchant as

for availing any kind of loan and it any person, bank or financial in-stitution has granted any kind o llegal loan without due verifica ion to them then in future, I and my other son Mr. Sameer Shaukat Merchant and his wife Mrs. Mumta. Sameer Merchant will not be responsible for the same which

hey are not staying at the ad dress of the said flats nor I have granted any kind of no-objection

or consent to them in any manne

Smt. Saira Shaukat Merchant

ठिकाण : मुंबई दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२४

राहतील.

* निर्धारित वेळेमध्ये वॉरंटसचे समभागांमध्ये १००% रुपांतर विचारात घेता.

नोंद. कार्यालय: १०७६, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८. दूर. क्र.: ०२२-४३६६२२००; ईमेल: share@ocl-india.com वेबसाईट: www.oriconenterprises.com इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)

कडे समभागांच्या हस्तांतरणाची सूचना निगम व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली कडन अधिसचित **इन्व्हेस्टर एज्यकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, टान्स्फर अँड रिफंड) रूल्स, २०१६** (''रूल्स'') सह वाचता कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुर्दीनुसार सुचना देण्यांत येते. रूल्स मध्ये अन्य गोर्ध्टीसोबत, सलग सात वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान केलेला नाही किंवा भागधारकांनी दावा केलेला नाही त्या सर्व शेअर्सचे केंद्र सरकारने स्थापन केलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे हस्तांतरित करण्याची तरतूद आहे. भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, सात वर्षांच्या कालावधीसाठी दावा न करता पड़न असलेल्या आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी कंपनीकड़न घोषित झालेल्या अंतरिम लाभांशाला कंपनीकड़न आयईपीएफ कडे हस्तांतरित केला जाईल. रूल्स मध्ये मांडलेल्या प्रक्रिये प्रमाणे ह्या नमृद् केलेल्या लाभांश खात्यांचे संलग्न शेअर्स ०२ ऑक्टोबर,

ORICON

सीआयएन- एल२८१००एमएच१९६८पीएलसी०१४१५६

२०२४ रोजी किंवा त्यापर्वी आयईपीएफ कडे हस्तांतरित केले जातील ्रहसच्या आवश्यकतांचे पालन करत, कंपनी सदर रूल्स अंतर्गत आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास ज्यांचे शेअर्स पात्र ठरले आहेत त्या भागधारकांन

त्यांच्या आद्यतन उपलब्ध पत्त्यावर वैयक्तिक पत्र पाठवण्याची कार्यवाही करत आहे. वरील बाब लक्षांत घेता, अशा सर्व भागधारकांनी कृपया वर्ष २०१७-१८ पासूनच्या दावा न केलेल्या लाभांशावर दावा करण्याकरिता २१ सप्टेंबर, २०२४ पर्यंत कंपनी/रजिस्ट्रार कडे एक अर्ज करावा, जेणे करून, त्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित केले जाणार नाहीत. **कृपा करून हे ध्यानां**त ठेवावे की, जर कंपनी किंवा रजिस्टार कडे कोणताही दावा/अर्ज प्राप्त झाला नाही तर कंपनी पढे कोणतीही सुचना न देता, ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी म्हणजे नियत तारखे पर्यंत सदर रूल्स मध्ये सांगितलेली रितसर प्रक्रिया अनुसरून खालील संक्षिप्त पद्धतीने

?) प्रत्यक्ष स्वरूपांत धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करून ते आयईपीएफकडे हस्तांतरित केले

२) डिमॅट स्वरूपांत धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत–आयईपीएफ च्या डिमॅट खात्याच्या नावात शेअर्स हस्तांतरित करण्याकरिता कॉर्पोरेट ॲक्शनच्या माध्यमातून कंपनी डिपॉझिटरीला कळवेल.

कृपया ध्यानांत ठेवावे की, अशा शेअर्स वर उद्भृत होणारे सर्व भविष्यातील लाभ, लाभांश सुद्धा आयईपीएफकडे हस्तांतरित केले

सर्व भागधारकांनी कृपया वरील तरतूद ध्यानांत ठेवावी आणि वेळच्या वेळी सर्व प्रदान न केलेल्या लाभांशावर दावा करावा. हे देखील ध्यानांत ठेवावे की. सध्याच्या रूल्स प्रमाणे. अशा शेअर्स वरील उपार्जित झालेल्या सर्व लाभांसह आयर्डपीएफ कडे हस्तांतरित झालेले शेअर्स

सदर रूल्स अंतर्गत विहित प्रक्रिया अनुसरून आयईपीएफ ऑथॉरिटीकडून परत मागता येतील. सदर प्रकरणी कोणत्याही स्पष्टीकरणासाठी, सभासदांनी कृपया कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट, **बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड**ः कार्यालय क्र. एस६-२, ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३. दूर. क्र

(०२२) ४०४३०२००/ ६२६३८२००, ईमेलः <u>investor@bigshareonline.com</u> येथे संपर्क साधावा ओरिकॉन एंटरप्रायझेस लिमिटेड साठी ठिकाणः मुंबई संजय जैन

ASPIRA"

अस्पिरा पॅथलॅब ॲण्ड डायग्नोस्टीक्स लिमिटेड

रीआयएन: यु८५१००एमएच१९७३पीएलसी२८९२०९ । नोंद. कार्यालय : फ्लॅट क्रमांक २, आर डी शाह बिल्डिंग, श्रद्धानंद रोड, रेल्वे टेशन समोर, घाटकोपर (प), मुंबई ४०००८६ । संपर्क क्रमांक: ०२२७१९७ ५७५६, ०२२ २५१३ ९०९० ताइट: www.aspiradiagnostics.com । ईमेल: info@aspiradiagnostics.com

५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की अस्पिरा पॅथलॅब ॲण्ड डायग्नोस्टीक लिमिटेडच्या ('कंपनी') च्या सदस्यांची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केल्यानुसार कामकाज निष्पादनासाठी शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिं (न्हीस)/अन्य ऑडिओ न्हिज्युअल साधनांद्वारे (ओएन्हीएम) होणार आहे. . कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, ०८ डिसेंबर २०२१, ०५ मे, २०२२, २८ डिसेंबर आणि २२ सप्टेंबर, २०२३ रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रकांच्या ('एमसीए परिपत्रक') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ्फ इंडिया ('सेबी) परिपत्रके दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ . ०५ जानेवारी, २०२३ आणि ०७ ऑक्टोबर, २०२३ ('सेबी परिपत्रक) ') आणि कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्यलेशन्स') अनसार कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, ज्यांचा ई-मेल पत्ता कंपनी/लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे निबंधक आणि शेअर एजंट एजंट ('आरटीए)/डिपॉजटरीजकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना गुरुवार, ०५ सप्टेंबर २०२४ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे पाठवली आहे एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता एमसीए आणि सेबीच्या सर्वसाधारण सभेसाठी परिपत्रकांद्वारे निरस्त करण्यात आली आहे. वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी मिळवू इच्छिणारा कोणताही सदस्य कंपनीला info@aspiradiagnostics.com वर ईमेल करू शकतो.

कंपनीचा २०२३-२४ आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच, सूचना आणि एजीएमचे स्पष्टीकरणात्मक विधान कंपनी, स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') च्या वेबसाइट अनुक्रमे www.aspiradiagnostics.com, www.bseindia.com आणि

www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. शेअर्स धारण केलेले सदस्य. शुक्रवार ३० ऑगस्ट २०२४ ही कट-ऑफ तारीख असल्याने. एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या इलेक्टॉनिक मतदान प्रणालीदारे ('रिमोट ई-व्होटिंग') एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. कंपनीच्या सर्व सदस्यांन

एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायांचे व्यवहार केवळ इलेक्टॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे केले जातील

रिमोट ई-व्होटींग मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल.

रिमोट ई-व्होटिंग गरुवार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भाप्रवे) संपेल आणि सभासदाने ठरावावर एकदा मत दिले की. सदस्याल

एजीएमची नोटीस ई-मेलद्वारे पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनसार शेअर्स धारण केल्यानंतर शेअर्स विकत घेतलेल्या आणि कंपनीची सदस्य बनलेली व्यक्ती, सूचनेमध्ये दिलेल्या ई-व्होटिंगच्या सूचनांचे पालन करून मत देऊ शकते. एजीएम बोलावणे, जी कंपनी आणि एसएसडीएलच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तथापि, जर व्यक्ती आधीपासून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल')/ सेट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') मध्ये रिमोट ई-व्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल, तर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

सदस्यांनी हे नोंद घ्यावी की : अ) एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सदस्य व्हीसी/ओएव्हीएम स्विधेद्वारे एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंत एजीएम दरम्यान ई-व्होटिंगदारे त्यांचे मत पन्हा देण्याचा त्यांना अधिकार नाही. : ब) एजीएममध्ये भाग घेणारे सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगदारे आपले मत दिले नाही, त्यांना एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्याचा अधिकार असेल ; क) ज्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले आहे ती केवळ रिमोट ई-व्होटिंग, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये भाग घेण्यासाठी

आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल. रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया एजीएमची सूचना पहा. ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सुविधेशी संबंधित कोणत्यार्ह शंका किंवा तक्रारी असल्यास, कृपया evoting@nsdl.co.in (१८०० २२२ ९९० किंवा १८०० ९०२० ९९० किंवा १८०० २२४ ४३०) वर संपर्क साधा किंवा एनडीडीएल यांना एनएसडीएल, 'ए' विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई -४०००१३ येथे लिहा.

मेसर्स नीलेश ए. प्रधान आणि कंपनी एलएलपी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग निष्पक्ष आणि पारदर्शव पद्धतीने पार पाडण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भौतिक प्रारूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना याद्वारे सुचित केले जाते की सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक : SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD 1/P/CI R/2023/37, दिनांक १६ मार्च २०२३ च्या अनुरोधाने सर्व भौतिक शेअर्स धारकांना आरटीएकडे सहाय्यक कागदपत्रांसह आवश्यक फॉर्म आयएसआर-१ सादर करून ई-मेल आयडीच्या तपशिलांसह त्यांचे संपर्क तपशील अद्यतनित/नोंदणी करू शकतात आणि डीमटेरिअलाइज्ड प्रारूपामध्ये

शेअर्स धारण केलेल्या सदस्यांना त्यांचे ई-मेल पत्ते त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टीसीपंटसकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते तारीख: ०५ सप्टेंबर २०२४ कपाली शहा



जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०९०एमएच२००६पीएलसी१६१११४

नों. कार्यालय: सी/७०६, प्रमुख प्लाझा, होली फॅमिली चर्चच्या समोर, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९९. दूर. +९१-२२-६१०४३७०० ईमेल : ir@jfll.com वेबसाईट : www.jfll.com

जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेडच्या भागधारकांच्या १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसाठी शुध्दिपत्र हे शुध्दिपत्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) आयोजित केल्या जाणाऱ्या जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेड (''कंपनी'') च्या १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे (''एजीएम'') साठी २७ ऑगस्ट, २०२४ दिनांकित सूचनेच्या पुढे जारी करण्यात येत आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी सहवाचता त्या अंतर्गत बनवलेले संबंधित नियम यांच्या रितसर अनुपालनांत एजीएमची सूचना कंपनीच्या भागधारकांना पाठवली आहे. फक्त खालील बदलां व्यतिरिक्त, भागधारकांना सूचनेचा सर्व मजकूर आहे तसाच

राहील.

ठिकाण: मुंबई

बाब क्र. ६: स्पष्टीकरणात्मक निवेदनासह वाचत, ''प्रवर्तक आणि बिगर-प्रवर्तक संवर्गातील अन्य मंडळे यांना प्रेफरेन्शीअल बेसिसवर २,६१,५०,००० (दोन कोटी एकसष्ट लाख पन्नास हजार) वॉरंटस पर्यंत जारी'' करण्यासाठी एका विशेष ठरावाच्या स्वरूपात

भागधारकांची मंजुरी मिळवण्या संबंधातील सूचनेच्या बाब क्र. ६ चा आम्ही संदर्भ देतो. बाब क्र. ६ करिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०२ अंतर्गत महत्वाची माहिती देणारे निवेदन: आ.व. २०२३-२०२४ साठी वार्षिक अहवाल आणि एजीएमच्यासूचनेच्या पान १८-२३ पासून अंतर्भृत ''प्रवर्तक आणि बिगर-प्रवर्तक संवर्गातील अन्य मंडळाना प्रेफरेन्शिअल बेसिसवर २,६१,५०,००० (दोन कोटी एकसष्ठ लाख पन्नास हजार)

वॉरंटस पर्यंत जारी'' करण्यासाठी एका विशेष ठरावाच्या स्वरूपात भागधारकांची मंजुरी मिळवण्या संबंधात एजीएमच्या सूचनेच्या बाब क्र. ६ साठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कम १०२ अंतर्गत महत्वाची माहिती देणाऱ्या निवेदनाचा आम्ही संदर्भ देतो. खंड २, म्हणजे, 'प्रेफरेन्शिअल इश्श्युचे उद्देश, अनु. क्र. (१), म्हणजे, 'कंपनीच्या भांडवली खर्चाची गरज भागवण्यासाठी' च्या जागी बाब क्र. ६ अंतर्गत 'व्याजासह कर्जाच परतफेड' असे येईल. ज्यामध्ये फेरफार होऊ शकत नाही त्या खालच्या

तळटीपांखेरीज ''कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०२ अंतर्गत महत्वाची माहिती मांडणारे निवेदन'' खालील प्रमाणे

२. प्रेफरेन्शिअल इश्श्युचे उद्देश: गरी पागुरुहेर देम्पोंट बेस्पिमुना प्रस्तानित पेपरोन्शियल दुश्याची रक्तम नापरायाम दुन्कक आहे

अनु. क्र.	उदेश	प्रत्येक उद्देशासाठी वापरावयाची अंदाजित रक्कम * (रु. कोटीत)	वापरावयाच्या रकमेची टक्केवारी	निधी प्राप्त झाल्या तारखेपासून इश्श्यु रक्कम वापरणसाठी संभाव्य वेळापत्रक
१	व्याजासह कर्जाची परतफेड	१५.००	३८.२४%	वॉरंटसचा उपयोग
7	कंपनीच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता	१४.७२५	३७.५४%	केल्या तारखेपासून
₹	सर्वसाधारण संस्थात्मक कारणे ज्यामध्ये मर्यादेशिवाय, धोरणात्मक कार्य, निधी वृध्दी संधी, बाजार सक्षमता मजबुती आणि नाममुद्रा उंचावण्याचे उपक्रम, सामान्य नियमीय आकस्मिकतांची पूर्तता, निधी उभारण्याचे खर्च व व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात येणारे अन्य खर्च समाविष्ट आहेत.	९.५०	२४.२२%	३६ महिन्यात एकूण पैसे वापरले जावेत.

सभासदांनी त्यांची मते देण्यापूर्वी कृपया उपरोक्त टंकलेखन त्रुटींची आणि संलग्न दुरुस्त्यांची नोंद घ्यावी.

एजीएमच्या सूचनेकरिता हे शुध्दिपत्र म्हणजे कंपनीच्या भागधारकांना जी आधीच वितरित केली आहे त्या १८ व्या एजीएमच्या

सूचनेचा एक एकात्मिक भाग बनेल आणि ह्य तारखेस व आजपासून १८ व्या एजीएमची सूचना नेहमी ह्या शुध्दिपत्रा सोबत

वांचली जावी. हे शुध्दिपत्र बीएसई लिमिटेडच्या (<u>www.bseindia.com)</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या

(www.nseindia.com) ह्या वेबसाईटसवर आणि कंपनीची वेबसाईट (www.jfll.com) वर उपलब्ध असेल. ह्या शुध्दिपत्राने

सुधारित केलेल्या किंवा पुरवण्यात आलेल्या व्यतिरिक्त १८ व्या एजीएमच्या सूचनेचे इतर सर्व तपशील न बदलता आहेत तसेच संचालक मंडळाच्या आदेशावरून जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेडसाठी अनमोल अश्विन पटणी

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

सभासद क्र. ए५४६९१

ठिकाण: महाराष्ट्र, दिनांक : ०६-सप्टेंबर-२०२४